

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग  
आर्थिक विकास महामंडळ या उपकंपनीचे  
संचालक मंडळाच्या रचनेबाबत.

महाराष्ट्र शासन

विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक : इमाव २०१७/प्र.क्र.२२ (भाग-१)/महामंडळे

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक - ०६/०३/२०१९

वाचा :- शासन निर्णय सम क्रमांक, दि. १९ जानेवारी, २०१९

शासन शुध्दीपत्रक:

संदर्भाधीन दि. १९/०१/२०१९ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद संचालक मंडळाऐवजी शामराव पेजे कोकण इतर मागास वर्ग आर्थिक विकास महामंडळाचे संचालक मंडळ खालीलप्रमाणे वाचावे :-

१.	शासन नियुक्त पदाधिकारी - महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (म.), मुंबई यांचे अध्यक्ष	अध्यक्ष
२.	शासन नियुक्त पदाधिकारी - महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (म.), मुंबई यांचे उपाध्यक्ष	उपाध्यक्ष
३.	मा. प्रधान सचिव/सचिव, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.	संचालक
४.	मा. सहसचिव, कल्याण मंत्रालय, भारत सरकार, शास्त्री भवन, नवी दिल्ली.	संचालक
५.	मा. संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे	संचालक
६.	मा. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे	संचालक
७.	मा. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, ९, महाराष्ट्र चेम्बर्स ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई-४०० ००१	संचालक
८.	मा. व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली	संचालक
९.	मा. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (म.), मुंबई	संचालक तथा व्यवस्थापकीय संचालक
१०.	शासन नियुक्त इतर अशासकीय सदस्य - ६	संचालक

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१९०३०८१४०६५९८८२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(रविंद्र गुरव)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. मुख्यमंत्री महोदयांचे अप्पर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.

२. मा. मंत्री (विजाभज) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा.राज्यमंत्री (विजाभज) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. प्रधान सचिव विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. संचालक, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग कल्याण संचालनालय, पुणे.
६. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, मुंबई.
७. महालेखापाल (ले. व अ.) महाराष्ट्र - १ व २, मुंबई / नागपूर.
८. महालेखापाल (ले.प.) महाराष्ट्र - १ व २, मुंबई / नागपूर.
९. अधिदान व लेखाअधिकारी, मुंबई / जिल्हा कोषागार अधिकारी मुंबई / ठाणे.
१०. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई.
११. अप्पर कोषागार अधिकारी, कोकण भवन, नवी मुंबई.
१२. वित्त विभाग (का-व्यय-१४/अर्थोपाय/अर्थसंकल्प-३/साउ) मंत्रालय, मुंबई.
१३. निवडनस्ती (महामंडळे).